SALE NOTICE

Charbhuja Industries Private Limited (In Liquidation) Liquidator: Mr. Anil Goel Charbhuja Industries Private Limited (In Liquidation) Liquidator Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash-I, New Delhi-110048.

Email: assetsale2@aaainsolvency.in, assetsale1@aaainsolvency.in, anilgoel@aaainsolvency.com Contact: +91 8800865284; (011) 4666 4619 (Mr. Puneet Sachdeva / Mr. Asif Khan)

E-Auction

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date and Time of E-Auction: 4th December, 2020 at 3.00 pm to 5.00 pm (With unlimited extension of 5 minutes each)

Sale of Assets and Properties owned by Charbhuja Industries Private Limited (in Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai vide order dated 02nd May, 2019 (communicated to the Liquidator on 08th May, 2019). The sale will be done by the undersigned through the e-auction platform https://aaa.auctiontiger.net.

Asset Land (leasehold) and Building situated at U-103, U-104 & U-105/2,		Reserve Price	EMD Amount	Incremental Value
Village Nildoh, Taluka Hingana, District Nagpur-440016, Maharashtra. Land Admeasuring sq.mt 2979. (Leasehold with Maharashtra Industrial Development Corporation for 95 years)		1.96 Crores	20 Lacs	2 Lacs
The E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WI	HAT IS'	and "W	HATEVER	THERE

IS BASIS" through approved service provider i.e. E-Procurement Technologies Limited and the terms and conditions shall be referred to at the website of the service provider i.e. https://aaa.auctiontiger.net and at the website of AAA Insolvency Professionals LLP i.e. https://insolvencyandbankruptcy.in/public-announcement/charbhuja-industries-private-limited/

Sd/- Anil Goel Liquidator in the matter of Charbhuja Industries Private Limited IBBI (Regn. No IBBI/IPA-001/IP-00118/2017-18/10253) Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash-I, New Delhi-110048 Date: 17-11-2020 E-mail: assetsale1@aaainsolvency.in, anilgoel@aaainsolvency.com Contact No.: +918800865284 (Mr. Puneet Sachdeva / Mr. Asif Khan) Place: NewDelhi

R M/s. BS Limited (In Liquidation	nt Acres 2.39 Guntas at Athvelly Village, Medchal, anga Reddy Dist., n)In CP(IB) No. 278/7/HDB/2018, Hon'ble NCLT, Hyderabad Iction Sale Notice		Reg Off Offi Mui
with Regulation 12(3) of the Insolvence	general under pursuance of Regulations 32 & 33 read cy and Bankruptcy Board of India (Liquidation Process)	the	otice ere
120, 121 & 122 at Athvelly Village, Me	nd Extent Acres 2.39 Guntas in Survey Numbers 119, edchal, Ranga Reddy Dist. through E-auction.Following	(Au	ucti
	지하는 것 같은 수가 있는 것은 것은 것은 것을 것 같은 것을 만들었다. 것은 것은 것은 것은 것은 것을 가지 않는 것을 했다. 것은 것은 것은 것을 가지 않는 것을 가지 않는 것을 했다. 것은 것은 것은 것을 하는 것은 것을 하는 것은 것을 하는 것은 것을 하는 것을 수가요. 것을 하는 것을 하는 것을 하는 것을 수가요. 것을 수가요. 것을 하는 것을 하는 것을 수가요. 것을 하는 것을 수가요. 것을 수 있는 것을 수 있다. 것을 수 있는 것을 수 있는 것을 수 있다. 것을 수 있는 것을 수 있는 것을 수 있는 것을 수 있는 것을 수 있다. 것을 수 있는 것을 수 있다. 것을 수 있는 것이 같이 것을 수 있는 것이 같이 같이 것을 수 있는 것이 같이 않는 것이 않이 않는 것이 않는 것이 않이 않이 않이 않이 않는 것이 않는 것이 않는 것이 않는 것이 않는 것이 않는 것이 않는 것	(Au Di	ucti Date
120, 121 & 122 at Athvelly Village, Me are the details:	edchal, Ranga Reddy Dist. through E-auction.Following 16" December, 2020, between 11:00 AM to 1:00 PM	(Au Di La Di	ast
120, 121 & 122 at Athvelly Village, Me are the details: Date and Time of E-Auction Last date for submission of Bid and	edchal, Ranga Reddy Dist. through E-auction.Following 16" December, 2020, between 11:00 AM to 1:00 PM	(Au Di La Di	ate ast
120, 121 & 122 at Athvelly Village, Me are the details: Date and Time of E-Auction Last date for submission of Bid and Earnest Money Deposit	edchal, Ranga Reddy Dist. through E-auction.Following 16" December, 2020, between 11:00 AM to 1:00 PM 9" December, 2020 Land Extent Acres 2:39 Guntas in Survey Numbers	(Au Di La Di	II be uction Date Date ast Docu nspect
120, 121 & 122 at Athvelly Village, Me are the details: Date and Time of E-Auction Last date for submission of Bid and Earnest Money Deposit	edchal, Ranga Reddy Dist. through E-auction.Following 16 [®] December, 2020, between 11:00 AM to 1:00 PM 9 [®] December, 2020 Land Extent Acres 2:39 Guntas in Survey Numbers 119, 120, 121 & 122 at Athvelly Village, Medchal,	(Au Di La Di In	ast)ocu

YA OILS & CHEMICALS LIMITED (IN LIQUIDATION)

STERLING POWERGENSYS

LIMITED

Reg Off: 2/10, Meghal Service Industrial Estate, Devidayal Road, Mulund (W), Mumbai-400080, Maharashtra, India

Phone: 022-25605588

Email Id: investor@splsolar.in

CIN: L29213MH1984PLC034343 Website: www.splsolar.in

NOTICE OF ADJOURNED

ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the

34th Annual General Meeting of the Company which was held on

17th November, 2020 was adjourned

due to lack of quorum to next week Tuesday, 24th November, 2020 at 03.00 p.m. through Video Conferencing (VC) to transact the business as specified in the Notice

For STERLING POWERGENSYS

Mr. Venkata Subramanian

LIMITED

Director

(DIN: 00107561)

Sd/

convening the 34th AGM.

Place: Mumbai

Date: Nov 17, 2020

Add: 201 Leela Apartment, J K Paradise and Rajanand Complex,

ksar, Road, Borivali (W) Mumbai-400092 e Add: 109A, Patel Shopping Centre-B Bldg, C Wing, Chandavarkar Road, Borivali (W), ibai-400092 E-mail id: ip.adyaoils@gmail.com; rekhashah3@hotmail.com

E-AUCTION SALE NOTICE

is hereby given to the public in general under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and regulation under, that the asset stated in Table given below of M/s Adya Oils & Chemicals Limited (In Liquidation) sold by undersigned through E-auction service provider M/s E-procurement Technologies Limited on Tiger) via website https://ncltauction.auctiontiger.net

	Da	te and Time of Auction:	Thursday, 3-12-2020, Between 2:00 with Unlimited extensions of 5 min e									
		st Date of EMD and cuments Submission	Tuesday, 1-12-2020 before 05:00 PM									
	Ins	pection Date & Time	Monday, 23-11-2020 To Friday, 27-11-2020 From 11:00 AM to 5:00 PM with prior confirmation									
	SI.	Asset	Location	Reserve Price (Rs.)	Earnest Money Deposit (Rs.							
	1 Plant and Machinery (Scrap) (refer list in E auction document		Block no. 83 (old block no. 87) situated at NH 8, Village Manglej.) Taluka - Karjan, Dist. Vadodara.	30,00,000	3,00,000							
 E. E. Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" a RECOURSE BASIS" only. Interested applicants may refer COMPLETE E-AUCTION PROCESS INFORMATION DOCU containing details of terms and condition of online. E Auction Bid Form Eligibility. 												

	इण्डियन ओवरसीज़ बैंक Indian Overseas Bank
	E SHEET MANAGEMENT DEPARTMENT ffice: 763, Anna Salai, Chennai-600002
for th	overseas Bank (IOB) invites the following: RFP Reference er: BSMD/1/ IFCo FR/2020-2021
ENGAG IMPL FIN	UEST FOR PROPOSAL FOR GEMENT OF CONSULTANT FOR EMENTATION OF INTERNAL NANCIAL CONTROLS OVER NCIAL REPORTING (IFCO-FR)
in http: For RFF	document for the above is available bank's website www.iob.in/ s://iobtenders.auctiontiger.net P details and future amendments, if eep referring to the above website.

சேல் வளர் நிர்வா 16.12 கொ http: மற்று நிறை (E S	ம் மாவட்டம், வாழப்பாடி தேர்வுதிலை பேரூராப் ச்சி திட்டத்தில் கீழ்க்காணும் விபரப்படியான r.க அதிகாரி அவர்களால் அல்லது அவர்கள 2.2020-ம் தேதி புதன்கிழமை மாலை 3.00 மணி ள்ளப்படும். மேலும், மறுஒப்பந்தப்புள்ளி (//tenders.tn.gov.in என்ற இணைய தளத்தில ம் நிபந்தனைகள் ஆலுவலக வேலை நாட்களில், வு செய்யப்பட்ட ஒப்பத்தப்புள்ளிகள் மின்னணு பbmission) / நேரடியாக அனுப்ப வேண்டிய	தப்புள்ளி அறிவிப்பு சுயில் 2019 – 2020 ஆ பணியினை மேற்கொள்ள து அங்கீகாரம் பெற்றவ வரை திபந்தபனைக்குட் இருப்பு விபரத்தினை ல் தெரிந்து கொள்ளலாம் வேலை நேரங்களில் தெரி 16.12.2020 நேரம் பிற்	ழம் ஆண்டு ஒரு எ வாழப்பாடி தே ரால் 2020-ம் வ பட்டு, மறு ஒப்பர் https://tntenc . மறு ஒப்பந்தப்புச ந்து கொள்ளலாம் பகல் 3.00 மன (அனுவலக விடு	நாள் : 13.11.2020 நங்கிணைந்த நகர்ப்பு தர்வுநிலை பேரூராட்ச் மருடம் டிசம்பர் மாதப் தப்புள்ளிகள் பெற்றுச் ters.gov.in மற்றுப் frளி பற்றிய விபரங்கள் 5. ளி வரை, வாழப்பாடி	
மின் புள்ள	எணு / நேரடியாக பெறப்பட்ட ஒப்பந்தப் 1கள் திறக்கப்படும் இடம், நாள், நேரம் ;	ல் 3.30 மணி வ	ாழப்பாடி தேர்வுதிலை		
ດເສາຫກໍ.	பணியின் பெயர்	- e- 141 - 62e-li	மதிப்பீடு ரூ.	டேவணித் தொகை ர	
	வாழப்பாடி தேர்வுதிவை பேரூராட்சியில் ஏற்ச திவைபத்தினை மேப்பாடு செய்தல் மற்றும் நவீன கா	8,70,00,000.00 8,70,000.00			

ADVERTISEMENT UNDER REGULATION 18(7) IN TERMS OF SEBI (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS), REGULATION, 2011 AS AMEND FOR OFFER OPENING PUBLIC ANNOUNCEMENT AND CORRIGENDUM TO THE DETAILS PUBLIC STATEMENTS WITH RESPECT TO THE OPEN OFFER TO THE SHAREHOLDERS OF

AMARNATH SECURITIES LIMITED

(HEREINAFTER REFERRED TO AS "ASL" OR THE "TARGET COMPANY") (CIN: L67120GJ1994PLC023254) Registered Office: 1/104, Sarthak, Opp. C. T. Centre, B/H. Swastik Cross Road, C. G. Road, Ahmedabad -380 009, Gujarat, India. Tel No.: +91 079 3061 3939; Fax No.: 079 660 58619 E-mail: amarnathsecurities@gmail.com Website: www.amarnathsecurities.com

This Advertisement ("Pre-offer PA") is being issued by CapitalSquare Advisors Private Limited (Manager to the Offer), for and on behalf of Mr. Sureshbabu Malge a pursuant to Regulation 18(7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulation, 2011 in respect of the open offer to acquire 7,80,052 Equity shares of ₹10.00 each representing 26.00% of Issued, Subscribed and Paid up Capital of the Target Company.

This Pre-Offer PA is to be read in conjunction with the (a) Public Announcement ("PA") dated July 23, 2019; (b) Detailed Public Statement ("DPS") which was published on July 30, 2019 in Financial Express (English) (All Editions), Jansatta (Hindi) (All Editions), Mumbai Lakshadeep (Marathi) (Mumbai Edition) and Financial Express (Gujarat daily) (Ahmedabad Edition).

- 1) The Offer Price is Rs. 18.13/- (Rupees Eighteen and Thirteen Paisa Only) per equity share including interest @ 10% per annum per Equity Share for the delay in the payment beyond the Scheduled Payment Date (the "Offer Price") payable in cash in accordance with Regulation 9(1) of SEBI (SAST) Regulations.
- 2) The Committee of Independent Directors (IDC) of the Target Company has opined that the Offer price of Rs.18.13 (Rupees Eighteen Rupees and Thirteen Paisa only) is fair and reasonable in accordance with SEBI (SAST) Regulation. The IDC's recommendation was published on November 13, 2020 in the same newspapers in which the DPS was published, as mentioned above.
- 3) This Open Offer is not a competing offer in terms of Regulation 20 of the SEBI (SAST) Regulations.
- 4) The Letter of Offer (LoO) was electronically dispatched on November 09, 2020 to the Public Shareholders whose name appears as on the Identified Date i.e. November 03, 2020 and dispatch advertisement intimating regarding the dispatch pursuant to SEBI Circular SEBI/CIR/CFD/DCR1/CIR/P/2020/83 dated May 14, 2020 and SEBI Circular SEBI/H0/CFD/DCR2/CIR/P/2020/139 dated July 27, 2020 was published on November 12, 2020 in the same newspapers in which the DPS was published, as mentioned above.
- 5) Please note that a copy of Letter of Offer is also available on website of SEBI (www.sebi.gov.in), Target Company (www.amarnathsecurities.com), Registrar to the Offer (www.bigshareonline.com), Manager to the Offer (www.capitalsguare.in) and BSE (www.bseindia.com).
- 6) Public Shareholders are required to refer to the Section titled "Procedure for Acceptance and Settlement of the Offer" at page 16 of the Letter of Offer in relation to the procedure for tendering their Equity Shares in the open offer.

Instruction for Public Shareholders:

- a. In case the shares are held in physical form.
- Public Shareholders holding Equity Shares in physical form may participate in the Open Offer through their Selling Broker by providing relevant information and documents as mentioned in para no. 7.8.1 of the Letter of offer along with Form SH-4.

QUANTUM BUILD-TECH LIMITED CIN: L72200TG1998PLC030071

Regd. Office: : 8-1-405/A/66, Dream Valley, Near O.U. Colony, Shaikpet Hyderabad-500008, Telangana, India Email: info@guantumbuild.com; Website: www.guantumbuild.com. Tel: 040-23568766, 23568990

NOTICE

NOTICE is hereby given that the 22nd Annual General Meeting ("AGM") of Quantum Build-Tech Limited (the 'Company') will be held at 11.30 AM (IST) on Friday, December 04, 2020 through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual means (OAVM) to transact the Ordinary & Special Business as detailed in the Notice dated 03.11.2020. convening the said AGM.

In view of the situation arising due to COVID-19 global pandemic, the 22nd Annual General Meeting of the Company will be held through Video Conferencing (VC) Other Audio-Visual means (OAVM) as per the guidelines issues by Ministry of Corporate Affairs (MCA) vide General Circular numbers 14/2020 dated April 8, 2020; 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 5, 2020 and Securities and Exchange Board of India (SEBI) Circular Reference No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/ P/2020/79 dated May 12, 2020. Hence, members can attend and participate at the ensuing AGM through VC/OAVM.

Notice of AGM and Dispatch

request at liquidatorbsl@gmail.com

Notice of the 22nd AGM (Notice), together with Annual Report for the financial year 2019-20, along with login details for joining the AGM through VC/OAVM facility including e-voting has been sent on Thursday, November 12, 2020 through e-mail to all those members whose e-mail address were registered with the Company or Registrar and Share Transfer Agents or with their respective Depository Participants ("DP") in accordance with MCA Circulars and SEBI Circulars, and the same are also available on the Company's website (www.quantumbuild.com) and website of Bombay Stock Exchange India Limited (BSE) at (https://www.bseindia.com) respectively Members who have acquired shares in the Company after the said date, or who have not registered their e-mail address with the DP/RTA/Company can access the Annual Report on the above websites and send a request to your DP/RTA/Company for receipt of the same along with e-voting details.

Members can attend and participate at the AGM through VC/OAVM facility only Members attending through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Closure of Register of Members and Share Transfer Books

NOTICE is further given pursuant to the provisions of Section 91 of the Act and Rules framed thereunder and Regulation 42 of SEBI (LODR) regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, November 28, 2020 to Friday, December 04, 2020 (both days inclusive) for the purpose of 22nd AGM.

Manner of Voting at the AGM (remote e-voting and e-voting at AGM)

In compliances with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ("Act" read with Companies (Management and Administration) Rules, 2014 and regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, SS-2 issued by the Institute of Company Secretaries of India and MCA Circulars, the members are provided with the facility of cast their votes electronically through remote e-voting (prior to AGM), and e-voting (during the AGM) services provided by CDSL on all resolutions set forth in the Notice of the 22nd AGM.

The Company is pleased to provide E-voting facility (including "remote e-voting") of CDSL to all its Members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the AGM. Members will be able to cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of the AGM either remotely (during remote e-voting period) or during the AGM (when window for e-voting is activated upon instructions of the Chairman).

Cut-Off Date for determining the Members Saturday, 28th November, 2020 entitled to vote through e-voting

Commencement of e-voting period Tuesday, 1st December, 2020 (9:00 AM) Thursday 3rd December 2020 (5:00 PM) End of e-voting period The members who cast their vote through remote e-voting may attend the AGM but

will not be allowed to vote again at the AGM. The detailed instructions for casting the vote through e-voting is attached to the AGM Notice as well as available on the Company's website on www.quantumbuild.com and on websites at www.evotingindia.com and www.bseindia.com.

Mr. Ajay Suman Shrivastava, Practicing Company Secretary, Hyderabad has been appointed as Scrutinizer by the Company to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner.

The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Saturday, 28th November, 2020 ("cut-off date"). A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cutoff date shall only be entitled to join the AGM, avail the remote e-voting and e-voting facility during the AGM. A person who ceases to be a Member as on cut-off date should treat this Notice for information purposes only. Any person, who acquire shares and become Member of the Company after the date of electronic dispatch of the Notice of 22nd AGM and holding shares as on the cutoff date, may obtain the login id and password by following the instructions as mentioned in the Notice of 22nd AGM or sending a request to Venture Capital & Corporate Investment Private Limited. However, if he/she is already registered with CDSL for remote e-voting, then he/she can use his/her existing user ID and password to cast their vote.

ontaining details of terms and condition of online E-auction, E-Auction Bid Form, Eligibility Crite Declaration by Bidders, EMD requirements etc., available on https://ncltauction.auctiontiger.net. For an query regarding E-auction, contact Mr. Rikin at +91-9913326773, E-mail ID rikin@auctiontiger.net 3. The liquidator has right to accept or cancel or extend or modify, etc. any terms and conditions of E-Auction at any time

Rekha Kantilal Shah IBBI Reg. No: IBBI/IPA-001/IP-P00776/2017-18/11349 Liquidator – Adva Oils & Chemicals Limited 'in liquidation



Date: 18-11-2020

Place: Mumbai

HERITAGE FOODS LIMITED

(AN ISO 22000 COMPANY) CIN: L15209TG1992PLC014332 Regd. Office: # 6-3-541/C, Panjagutta, Hyderabad-500082, Telangana, India Tel: +91-40-23391221/2, Fax: +91-40-23318090 E-mail: hfl@heritagefoods.in, Visit us at: www.heritagefoods.in

NOTICE TO THE SHAREHOLDERS

In terms of requirements of section 124(6) of the Companies Act, 2013, read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and IEPF (Accounting, Audit, Transfer and Refund) amendment Rules, 2017, the Company has transferred all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years, to the Demat account of the IEPF Authority ("IEPF Account").

A list of such shareholders, who have not encahsed/claimed their dividends for seven consecutive years and whose shares were transferred to the IEPF Account, is displayed on the website of the Company www.heritagefoods.in.

The equity shares in physical form which were liable to be transferred to IEPF Account, has transferred in favour of IEPF Authority by issuing duplicate share certificates and converted them into Demat form. Upon issue of the duplicate share certificate, the original certificates stand cancelled and non-negotiable. The equity shares held in Demat form which were liable to be transferred to IEPF Account, the Company has informed the respective depositories and transferred the shares to the IEPF Account.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Account pursuant to the said rules. You can claim unclaimed dividend amount and the shares transferred to IEPF Account by making requisite application to **IEPF** Authority.

In case if you have any queries or need any assistance in this regard please contact:

KfinTechnologies Private Limited,

(Unit: HERITAGE FOODS LIMITED)

Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District Nanakramguda, Hyderabad – 500032, Toll Fee No: 1800-425-8998 E-mail: einward.ris@kfintech.com

For Heritage Foods Limited

Sd/· Umakanta Barik Company Secretary & Compliance Officer M. No: FCS-6317

b. In case the shares are held in demat form

- An eligible shareholder may participate in this Offer by approaching their Selling Broker and tender their shares in open offer as per the procedure as mentioned in para no. 7.8.2 of the Letter of Offer along with other details.
- In case of Non- Receipt of the Letter of Offer, the shareholders holding the Equity Shares may participate in the Offer by providing their application in plain paper in writing signed by all the shareholder(s), stating name, address, number of Equity Shares held, client ID number, DP ID number, number of Equity Shares Tendered and other relevant documents as mentioned in the Letter of Offer. Such shareholders have to ensure that their order is entered in the electronic platform of BSE through the Selling Broker which will be made available by BSE before the closure of the Tendering Period.
- 7) All Observations received from SEBI vide letter dated October 25, 2019 duly in terms of Regulation 16(4) of the SEBI (SAST) Regulation upon submission of Draft Letter of Offer are duly incorporated in the Letter of Offer.
- The Company has received the approval from the RBI vide the letter PV (NBFC) No. 283/01.10.102/2020-21 dated October 29, 2020.

Material updates since the date of the Public Announcement:

Presently trading of the Target Company is suspended by BSE due to penal reasons pursuant to notice no 20200929-56 dated September 29, 2020. 10) To the best of Knowledge of the Acquirer, no statutory approvals are required by them to complete this offer.

11) Schedule of Activities:

R all data a	Original Sc	hedule	Revised Schedule			
Activities	Date	Day	Date	Day		
Date of the PA	July 23, 2019	Tuesday	July 23, 2019	Tuesday		
Publication of Detailed Public Statement in newspapers	July 30, 2019	Tuesday	July 30, 2019	Tuesday		
Last date of filing of the Draft Letter of Offer with the SEBI	August 06, 2019	Tuesday	August 06, 2019	Tuesday		
Last date of a Competing Offer	August 22, 2019	Thursday	August 22, 2019	Thursday		
Identified Date*	September 05, 2019	Thursday	November 03, 2020	Tuesday		
Date by which the Letter of Offer will be dispatched to the shareholders	September 11, 2019	Wednesday	November 10, 2020	Tuesday		
Last date for revising the Offer Price / Offer Size	September 16, 2019	Monday	November 17, 2020	Tuesday		
Last date by which Board of the Target Company shall give its recommendation	September 16, 2019	Monday	November 13, 2020	Friday		
Offer Opening Public Announcement	September 17, 2019	Tuesday	November 17, 2020	Tuesday		
Date of commencement of tendering period (Open Date)	September 18, 2019	Wednesday	November 18, 2020	Wednesday		
Date of closing of tendering period (Close Date)	October 01, 2019	Tuesday	December 02, 2020	Wednesday		
Date by which all requirement including payment of consideration would be completed	October 17, 2019	Thursday	December 16, 2020	Wednesday		

Note: The schedule of activity has been calculated from October 29, 2020, being the date of receipt of RBI's letter dated October 29, 2020 by the Acquirer from the Target. Company, and SEBI vide letter dated November 08, 2019 had granted extension for commencement of the Tendering Period not later than 12 working days of receipt of the approval from the RBI. Please refer to the Statutory & other Approvals for further details.

#There has been no competing offer as of the date of this LoO.

*Identified Date is only for the purpose of determining the names of the shareholders as on such date to whom the Letter of Offer would be sent. All owners (registered or unregistered) of equity shares of the Target Company (except the Acquirer and the parties to the SPA) are eligible to participate in the Offer any time before the Closure of the Offer.

- The Acquirer accepts full responsibility for the information contained in this announcement and also for the fulfillment of their obligations laid down in the SEBI SAST Regulations.
- A copy of this Offer Opening Public Announcement shall also be available on website of the SEBI at www.sebi.gov.in. and Merchant Banker at www.capitalsquare.in.
- The capitalized terms used in this Pre-Offer PA have the meaning assigned to them in the LoO, unless otherwise specified.

ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER

CAPITALS UARE Teaming together to create value	Tel: +91-22-6684 9999/ +91 98742 8353	No 11, CTS 70, Andheri (East), Mumbai 400 093, Maharashtra, India. Website: www.capitalsquare.in
	Email Id: tanmoy.banerjee@capitalsquare. Contact Person: Mr. Tanmoy Banerjee	SEBI Registration No: INM000012219
Date: 16.11.2020 Place: Mumbai		On behalf of Acqui S Sureshbabu Mal

GKB OPHTHALMICS LIMITED CIN : L26109GA1981PLC000469

Regd. Office: 16-A, Tivim Industrial Estate, Mapusa Goa. 403 526

Tel No. (0832) 2257253 / 6714444, Fax No. (0832) 2257044, E-mail: gkbophthalmics@gkb.net Website: www.gkb.net



Place : Hyderabad

Date : 16.11.2020

cquirer

If you have not registered your e-mail address with the Company/DP, you may please follow the below instructions for obtaining login details for e-voting:

Physical Holding Please send a request to Venture Capital & Corporate Investment Private Limited, Registrar and Transfer Agent at 12-10-167, Bharat Nagar Colony, Hyderabad-500018, Telangana, providing your name, folio number, scanned copy of the share certificate (front and back), self-attested copy of PAN card and self-attested copy of Aadhaar Card, for registering email address. Please contact your DP and register your e-mail address in your Demat Holding Demat account, as per the process advised by your DP. The result of e-voting will be declared within 48 hours from the conclusion of AGM .e. on or before December 6th, 2020 and results so declared along with the consolidated Scrutinizer's Report will be placed on the Company's website (www.quantumbuild.com) and BSE website www.bseindia.com. If Members have any queries or issues regarding attending AGM through VC and/or e-voting, may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under HELP section or may write an email to

Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542). You may also contact Venture Capital and Corporate Investments Private Limited Tel No.040-23818475/76 Fax No.040-23868024, email: info@vccilindia.com

helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022- 23058738) or

By Order of the Board of Directors of **Quantum Build-Tech Limited** Sd/-Place : Hyderabad Guduru Satyanarayana Date : 16.11.2020 Managing Director- DIN: 02051710

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020

(Rs. In Lakhs except earnings per share)

				Stand	alone					Consolio	dated		
SI. No.	Particulars	Quarter ended			Half year ended		Year ended	Quarter ended			Half yea	Year ended	
No.		30/09/2020	30/06/2020	30/09/2019	30/09/2020	30/09/2019	31/03/2020	30/09/2020	30/06/2020	30/09/2019	30/09/2020	30/09/2019	31/03/2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	527.42	207.82	555.92	735.24	1,138.89	2,548.23	1,537.09	731.07	1,350.32	2,268.16	2,670.14	5,845.49
2	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax)	(95.73)	(216.38)	(184.71)	(312.11)	(343.54)	(417.17)	(41.51)	(200.55)	(128.24)	(242.06)	(200.28)	(245.05)
3	Net Profit / (Loss) for the period (after Exceptional items and before Tax)	(95.73)	(216.38)	(184.71)	(312.11)	(343.54)	(417.17)	(41.51)	(200.55)	(128.24)	(242.06)	(200.28)	(245.05)
4	Net Profit / (Loss) for the period (after Exceptional items and Tax)	(95.73)	(216.38)	(184.71)	(312.11)	(343.54)	(417.17)	(41.51)	(200.55)	(128.24)	(242.06)	(200.28)	(245.05)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(92.92)	(213.57)	(179.03)	(306.49)	(339.35)	(407.19)	(22.61)	(182.84)	(114.60)	(205.45)	(170.43)	(173.97)
6	Equity Share Capital	504.06	504.06	464.06	504.06	464.06	504.06	504.06	504.06	464.06	504.06	464.06	504.06
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	¥		14	(*)	2940	3,020.94	()#** (1000	0.00		5,421.06
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)												
	a) Basic (in Rs.)	(1.90)	(4.29)	(3.98)	(6.19)	(7.40)	(8.28)	(0.50)	(3.68)	(2.59)	(4.19)	(3.76)	(3.65)
- 1	b) Diluted (in Rs.)	(1.90)	(4.29)	(3.43)	(6.19)	(6.37)	(8.28)	(0.50)	(3.68)	(2.23)	(4.19)	(3.24)	(3.65)

Notes:

1. The above standalone financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 12, 2020. The statutory auditors have carried out a limited review of the standalone financial results and have issued an unmodified review report thereon.

The Group operates in one primary segment only, i.e. Ophthalmics Lenses and therefore Ind AS 108 - Operating Segment is not applicable.

3 The Pandemic 'COVID-19' has severely impacted business globally, including India. There has been severe disruption in regular business operations. This pandemic is creating disruption in global supply chain and adversely impacting most of the industries which has resulted in a global slowdown, including India.

The management has done a detailed assessment of the impact of 'COVID-19' on the Company's operations, financial performance and position as at and for the quarter ended September 30, 2020 and has concluded that no impact is required to be recognised in the standalone financial results. Accordingly, no material adjustments have been made to the financial results. However, the management will monitor any material changes in future economic conditions.

The figures for the previous year/periods have been reclassified/ regrouped wherever necessary to conform to current years / periods presentation.

5. The above is an extract of the detailed format of guarterly / annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015. The full format of the guarterly / annual financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.gkb.net).

Place : Mapusa-Goa Date : 12th November, 2020 For GKB Ophthalmics Limited K.G.Gupta Managing Director DIN: 00051863













नोंदणीकृत कार्यालय पत्ता : १६-ए, थिवी औद्योगिक वसाहत, म्हापसा गोवा. ४०३ ५२६

फोन : (०८३२) - २२५७२५३/६७१४४४४, फॅक्स : क्र. (०८३२) २२५७०४४, ई -मेल : gkbophthalmics@gkb.net संकेतस्थळ : www.gkb.net

३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित आर्थिक निष्कर्षाचा उतारा

रु. लाखांमध्ये

	तपशील	तपशील अलिप्त						एकत्रित					
अ.		तिमाही अखेर		सहामा	ही अखेर	वर्षअखेर	तिमाही अखेर			सहामाही अखेर		वर्षअखेर	
क्र.		30.09.2020	३०.०६.२०२०	30.09.2099	30.09.2020	30.09.2099	39.03.2020	30.09.2020	30.06.2020	30.09.2099	30.09.2020	30.09.2099	39.03.2020
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
9	कामकाजातून एकूण उत्पन्न	५२७.४२	200.22	<u> </u>	७३५.२४	9,932.68	२,५४८.२३	9,430.09	639.00	9,340.32	२,२६८.१६	२,६७०.१४	4,684.89
2.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (असाधरण बाबी आणि करपूर्व)	(९५.७३)	(२१६.३८)	(१८४.७१)	(३१२.११)	(३४३.५४)	(४१७.१७)	(४१.५१)	(२००.५५)	(१२८.२४)	(२४२.०६)	(२००.२८)	(२४५.०५)
з.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (असाधारण बाबींपश्चात आणि करपूर्व)	(९५.७३)	(२१६.३८)	(१८४.७१)	(३१२.११)	(३४३.५४)	(४१७.१७)	(89.49)	(२००.५५)	(१२८.५४)	(२४२.०६)	(२००.२८)	ર૪५.૦५)
8.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (असाधारण बाबी आणि करपश्चात)	(९५.७३)	(२१६.३८)	(968.09)	(३१२.११)	(३४३.५४)	(४१७.१७)	(89.49)	(૨૦૦.૬૬)	(१२८.२४)	(૨૪૨.૦૬)	(२००.२८)	(२४५.०५)
ч,	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) समाविष्ट नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(૬૨.૬૨)	(२१३.५७)	(909.03)	(३०६.४९)	(३३९.३५)	(૪૦७.૧૬)	(२२.६१)	(१८२.८४)	(૧૧૪.૬૦)	(૨૦૫.૪૫)	(१७०.४३)	(9७३.९७)
	समभाग भांडवल	408.06	408.05	888.08	408.05	858.05	408.08	408.08	408.08	30.838	408.05	888.08	408.05
9.	रोखे (पूनर्मूल्यांकित रोखे वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदामध्ये दर्शवल्यानुसार	-	-	-		-	३,०२०.९४		-	-	-	-	५,४२१.०६
:.	प्रति समभाग मिळकत (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)							·					
	a. मूलभूत (रु. मध्ये) b. सौम्यीकृत (रु. मध्ये)	(9.९०) (9.९०)	(४.२९) (४.२९)	(३.९८) (३.४३)	(६.१९) (६.१९)	(७.४०) (६.३७)	(2.22) (2.22)	(о.чо) (о.чо)	(३.६८) (३.६८)	(२.५९) (२.२३)	(४.१९) (४.१९)	(३.७६) (३.२४)	(३.६५) (३.६५)

सचना :

ू १. उपरोक्त अलिप्त आर्थिक निष्कर्ष दि. १२ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुर करण्यात आली लेखा समितीद्वारे त्याची पुनर्उजळणी करण्यात आली. कायदा लेखापरिक्षकांनी अलिप्त आर्थिक निष्कर्षांची मर्यादित पुनर्उजळणी करून त्यावर सुधारीत उजळणी अहवाल जारी केलेला आहे.

२. ग्रुप एका प्राथमिक सिगमेंटमध्ये कार्यान्वित आहे. म्हणजे ऑप्थालमिक्स लेन्सेस मध्येच कार्यान्वित असल्याने आयएनडी एएस १०८ ऑपरेटींग सिगमेंट लागू नाही.

3. कोव्हिड १९ महामारीचा भारतासह जागतिक व्यवसायावर परिणाम झालेला आहे. नियमित व्यवसाय कामकाजामध्ये तीव्र अडथळे निर्माण झालेले आहेत. सदर महामारीमुळे भारतासह अनेक उद्योगघंद्यांवर अतिशय वाईट परिणाम झाले असून जागतिक पुरवठा साखळीमध्ये व्यत्थय निर्माण होत आहे. ४. व्यवस्थापनाने ३० सप्टेंबर २०२० रोजी संपणाऱ्या तिमाही करीता आणि पर्यंत कंपनीचे कामकाज, आर्थिक परफॉर्मन्स आणि स्थितीच्या प्रभावाचे विस्तृत मूल्यमापन केलेले आहे आणि अलिप्त आर्थिक निष्कर्षांमध्ये कोणतेही परिणाम ओळखण्याची आवश्यकता नाही. त्यानुसार, आर्थिक निष्कर्षांमध्ये मटेरिअल ॲडजेस्टमेंटची आवश्यकता नाही. तथापी व्यवस्थापन भविव्यातील स्थितीमध्ये कोणताही भौतिक बदल निरीक्षण करणार नाही. अंतिम वर्ष/कालावधी करिताची आकडेवारी चालू वर्ष/कालावधी सादरीकरणासाठी ज्याठिकाणी आवश्यक तेथे रिक्लासिफाईड/रिग्रुज करण्यात आलेले आहेत. ५. वरील उतारा सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्वेंजकडे सादर केलेल्या तिमाही/वार्षिक आर्थिक निष्कर्षांचा विस्तृत घोषवारा आहे. तिमाही/वार्षिक आर्थिक निष्कर्षांचा संपूर्ण घोषवारा स्टॉक एक्स्वेंज वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाईट (www.gkb.com) वर उपलब्ध आहे.

Pudharei - 14/11/2012

जीकेबी ऑप्थॅलमिक्स लिमिटेड के. जी. गुप्ता व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००५१८६३

ठिकाण : म्हापसा-गोवा दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२०